

पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी ४११ ०१८.

मा. स्थायी समिती

कार्यपत्रिका क्रमांक - १०३

सभावृत्तांत

दिनांक - ०७/०३/२०१४

वेळ - दुपारी १२.०० वा.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा.स्थायी समितीची विशेष सभा शुक्रवार दिनांक ०७/०३/२०१४ रोजी दुपारी १२.०० वा. महानगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीमधील महापौर मधुकरराव रामचंद्र पवळे सभागृहात मा. गणेश पाटील, अप्पर जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली आयोजित करणेत आली होती. सभेस खालील सन्मा. सदस्य उपस्थित होते.

१. मा. महेशदादा किसन लांडगे
२. मा. धराडे शकुंतला भाऊसाहेब
३. मा. कदम सदगुरु महादेव
४. मा. ओव्हाळ रमा नितीन ऊर्फ सनी
५. मा. गायकवाड संध्या सुरदास
६. मा. भालेकर शांताराम कौंडिबा ऊर्फ एस.के.बापू
७. मा. सौ.गवळी सुनिता (माई) पांडुरंग
८. मा. तरस बाळासाहेब जयवंत
९. मा. विनय ऊर्फ विनायक रमेश गायकवाड
१०. मा. अतुल अरविंद ऊर्फ नानासाहेब शितोळे
११. मा. प्रसाद शेटी

याशिवाय मा. टेकाळे - सहा.आयुक्त, मा.उल्हास जगताप - नगरसचिव, मा.लावंड - कायदा अधिकारी, मा.बोदाडे - प्रशा.अधिकारी - जनता संपर्क विभाग हे अधिकारी सभेस उपस्थित होते.

-----

मा.अप्पर जिल्हाधिकारी -  
(पिठासीन अधिकारी)

सन्मा. सदस्य, मा.आयुक्त, उपस्थित सर्व अधिकारी यांचे स्वागत करतो. आजच्या विशेष सभेत स्थायी समितीचे सभापती पदावर नेमणूक करणेचा विषय आहे. त्यासाठी मा.विभागीय आयुक्त यांनी सभेचा पिठासीन अधिकारी म्हणून माझी या ठिकाणी नेमणूक केलेली आहे. मुक्त व निर्भयपणे

मा.स्थायी समितीच्या सभापती पदाची निवडणूक पार पाडण्यासाठी कामकाजाची लेखी नोंद घेण्याबरोबरच त्या कामाकाजाची व्हिडिओ चित्रणाद्वारे देखील नोंद घेण्याची व्यवस्था ठेवणेत आलेली आहे.

**नगरसचिव यांनी कामकाज सुरु करावे अशी सूचना करतो.**

**मा.नगरसचिव -** मा. स्थायी समितीचे सभापती पदावर मुं.प्रां.म.न.पा.अधिनियम १९४९ चे कलम २१ (१) नुसार नेमणुक करणेकामी एकूण २ नामनिर्देशन पत्रे मुदतीत दाखल झालेली आहेत. त्यामधील उमेदवार, त्यांचे सुचक व अनुमोदक यांची नांवे पुढील प्रमाणे आहेत.

अ.क्र.	उमेदवाराचे नांव	सुचकाचे नांव	अनुमोदकाचे नांव
१)	महेशदादा किसन लांडगे	भालेकर शांताराम कोंडीबा ऊर्फ एस.के.बापु	ओव्हाळ रमा नितीन ऊर्फ सनी
२)	महेशदादा किसन लांडगे	अतुल अरविंद ऊर्फ नानासाहेब शिताळे	बारणे माया संतोष

( मा.नगरसचिव यांनी त्यांना प्राप्त झालेली उपरोक्त २ नामनिर्देशनपत्रे मा.पिठासीन अधिकारी यांच्याकडे सुपूर्द केली. मा.पिठासीन अधिकारी यांनी त्यांची छाननी केली. )

**मा.अप्पर जिल्हाधिकारी -** मा.स्थायी समितीचे सभापती पदासाठी मुदतीत प्राप्त झालेल्या (पिठासीन अधिकारी) उपरोक्त एकूण २ नामनिर्देशन पत्रांची छाननी करणेत आली असून ती दोन्ही नामनिर्देशनपत्रे वैध ठरलेली आहेत. त्यामध्ये मा.स्थायी समिती सभापती पदाची निवडणूक लढविणारे **मा.महेशदादा किसन लांडगे** हे एकच रितसर वैधपणे नामनिर्देशित उमेदवार आहेत.

उमेदवारास १५ मिनिटांच्या आत त्यांनी सही केलेली लेखी नोटीस मा.पिठासीन अधिकारी यांजकडे देऊन त्यांची उमेदवारी मागे घेता येईल.

( मा.पिठासीन अधिकारी यांनी उमेदवारी मागे घेणेसाठी दिलेला दुपारी १२.१० ते १२.२५ हा १५ मिनिटांचा कालावधी संपला.)

**मा.अप्पर जिल्हाधिकारी -** उमेदवारी मागे घेणेसाठी दिलेल्या १५ मिनिटांच्या अवधीमध्ये (पिठासीन अधिकारी) मा. स्थायी समिती सभापती पदाची निवडणूक लढविणारे **मा.महेशदादा किसन लांडगे** हे एकच रितसर वैधपणे नामनिर्देशित उमेदवार आहेत.

ठराव क्रमांक - ६४२४  
दिनांक - ०७/०३/२०१४

विषय क्रमांक - १  
विभाग - नगरसचिव

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा. स्थायी समिती सभापती पदासाठी मुदतीत दाखल झालेल्या व वैध ठरलेल्या २ (दोन) नामनिर्देशन पत्रांमधील मा. स्थायी समिती सभापती पदाची निवडणूक लढविणारे मा.महेशदादा किसन लांडगे हे एकच रितसर वैधपणे नामनिर्देशित उमेदवार असल्याने मा.महेशदादा किसन लांडगे यांची पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे सभापती पदावर रितसर वैधरित्या बिनविरोध निवड झाल्याचे जाहिर करणेत येत आहे.

-----

यानंतर मा.पिठासीन अधिकारी यांनी सभा संपल्याचे जाहीर केले.

सही/xxxx

( श्री. गणेश पाटील )

अप्पर जिल्हाधिकारी, पुणे

पिठासीन अधिकारी

स्थायी समिती (विशेष सभा)

पिंपरी चिंचवड महानगरपालिका  
पिंपरी १८. नगरसचिव कार्यालय  
क्रमांक : नस/४/कावि/ २५५ /२०१४  
दिनांक : ०७/०३/२०१४



नगरसचिव

पिंपरी चिंचवड महानगरपालिका  
पिंपरी ४११ ०१८.

प्रत - सर्व संबंधीत शाखाप्रमुख व शाखाधिकारी यांचेकडे  
पुढील योग्य त्या कार्यवाहीसाठी रवाना.